

पुनर्विनियोजन आदेश क्रमांक ३

मागणी क्र.टी-५

लेखाशीर्ष-२२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित

जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण या खालील

पुनर्विनियोजन

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का.७


मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २५ जुलै, २००८

शासन निर्णय :- शासन सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या मागणी क्रमांक टी-५ लेखाशीर्ष-२२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांचे कल्याण या खालील पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०७२५१६०६१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(वि. रा. ठाकूर)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.


नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १२ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

शासन निर्णय क्र. बीयूडी-२००८/प्र.क्र.८/का.७, दिनांक २५ जुलै, २००८ सोबतचे विवरणपत्र

मागणी क्रमांक/ मुख्य लेखाशीर्ष	पुनर्विनियोजन पूर्वीची तरतूद	पुनर्विनियोजना साठी प्रस्तावित केलेली तरतूद	पुनर्विनियोजना नंतरची अर्थसंकल्पित तरतूद	कारणे
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०२, अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (३७)-गॅस युनिटचे वाटप (२२२५ ३७४३)	३०००००००	(-) ५०००००००	२५०००००००	वैद्यकीय व तत्सम अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या या योजनेसाठी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्विनियोजन.
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०२, अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (३३)-वैद्यकीय व तत्सम अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या (२२२५ ३५२९) ३४ शिष्यवृत्त्या व विद्यावेतने	३०००००००	(+) ५०००००००	८०००००००	
		(+) ५००००००० (-) ५०००००००		


 (वि. र. ठाकूर)
 कार्यासन अधिकारी